



17th April 2021

BSE Limited Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 532622	National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Trading Symbol: GDL
---	---

Company No. : 532622 / GDL

**Deb Scrip code: 958703/ 958704/ 958705/ 958706/ 958707/ 958708/ 958710/
958711/958712/958713 / 958714 /958715**

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of Board Meeting under Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Please find enclosed herewith copies of the advertisements published in the Business Standard (English newspaper) and Sakal (Marathi newspaper) on 17 April 2021, regarding notice of Board meeting of the Company scheduled to be held on Tuesday, 27 April 2021 inter-alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter/year ended March 31, 2021 and to consider and approve the payment of First Interim Dividend for the FY 2021–2022 to the shareholders.

Kindly take the information on record.

Yours faithfully,

For **GATEWAY DISTRI PARKS LIMITED**

VEENA NAIR

Company Secretary

GATEWAY DISTRI PARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, District Raigad, Navi Mumbai – 400 707, Maharashtra, India
T +91 22 2724 6500 **F** +91 22 2724 6538 **E** gdlcfs@gateway-distriparks.com **W** www.gateway-distriparks.com
CIN L74899MH1994PLC164024

Citi retreat shows global banks' struggle with mkt share in India

Increased rivalry from domestic lenders, competition and regulatory hurdles are curbing ambitions

ANBREEN GHOSHURY & SUWASHREE GHOSH
16 April

Citigroup's plan to exit its retail business in India underscores the frustrating battle for market share international banks face in one of Asia's largest economies despite playing in billions of dollars over the past decade.

Increased rivalry from domestic lenders, especially in consumer financing, and fierce competition for top talent contributed to the challenges that overseas banks have often struggled to overcome. High capital and regulatory requirements also proved onerous.

Citigroup Chief Executive Officer Jane Fraser said Thursday that the bank had decided it needed to compete in India and 11 other markets. Overall,

WANING INFLUENCE

Foreign banks' asset share is dropping in India

INDIA BREAKDOWN

Return on average assets (ROAA) across the banking sector in 2019



International banks had a 1.2 per cent share of assets in 2020 in China, compared to 1.8 per cent in 2010, McKinsey & Co. data showed. In India, that number slipped to 6.8 per cent last year, down from 7.2 per cent a decade ago, according to the data.

China's government-controlled rivals and tougher capital requirements for overseas banks in India requiring them to hold larger buffers leave

many foreign firms struggling. As Citigroup decides how to leave retail banking operations in the two countries, other players from HSBC Holdings to Singapore's DBS Group Holdings are still pushing ahead with ambitions to grow in these markets.

"The ability to scale rapidly is a very important factor, and that's one of the reasons why local banks move so fast, and are in a better competitive position in retail and consumer banking," said Joydeep Sengupta, senior partner at McKinsey in Singapore. "For foreign banks, it's likely to get harder to scale profitability."

Citigroup is also restructuring retail banking operations in countries from Australia to Indonesia and South Korea, according to a statement Thursday. The lender said it will continue to serve corporate and private banking

clients in the markets targeted for sale.

"While the other 13 markets have excellent businesses, we don't have the scale we need to compete," Citigroup's Fraser said. "We believe our capital, investment dollars and other resources are better deployed against higher returning opportunities in wealth management and our institutional businesses in Asia."

In India, where return on average assets is higher than local competitors, international banks have mainly shunned requirements to set aside additional capital and establish local subsidiaries. Instead, they've largely remained operating as branches, underscoring their reluctance to expand and offer a wider range of financial services. Of the 46 foreign lenders, just DBS and State Bank of Mauritius operate as subsidiaries. **BIDMORRE**

RBI rejects 10-yr bids, leaving short sellers scrambling for cover

Brings down yield to 6.08% down 4 bps from last close

ANUP ROY
Mumbai, 16 Apr 21

The Reserve Bank of India (RBI) refused to sell the benchmark 10-year bond in its auction, and also decided not to describe the securities on the primary dealers, rapidly cooling off yields in the market.

The 10-year bond yields had risen on Thursday after the RBI's G-sec purchase of ₹25,000 crore. In that auction, the RBI had also bought ₹75,000 crore of 10-year bonds.

However, after the RBI's 10-year bond yields had shot up from 6.01 per cent to 6.13 per cent. It was suspected that primary dealers — underwriters of government securities — had shorted the 10-year bonds in order to cover it on Friday's auction.

Short selling involves borrowing a security and selling it in the market, hoping to buy it back at a lower price later.

Bond dealers say by refusing to sell the bonds, or even devolve, the RBI essentially put the short-sellers in a quandary.

"Now, they will have to cover the position from their existing stock, which would mean booking losses," said a bond dealer. This RBI move rapidly cooled off the bond yields in the market. The 10-year yield closed at 6.088 per cent, down 4 basis points from its previous close of 6.127 per cent. Intraday trades, the yield had jumped to 6.176 per cent before the auction as the markets were testing the nerves of the RBI.

But the move caught many of them, especially the primary dealers, unaware. This is particularly because the RBI had already paid them underwriting fee for the bonds, and they were confident that the securities would be devolved on them if the RBI did not want to sell to the market.

On Friday, the RBI had planned to auction ₹26,000 crore of bonds. But it ended up selling only about ₹11,327 crore.



HOW THE 10-YR YIELD MOVED

A LOOK AT INDIA FOOTPRINT OF FOREIGN LENDERS

Foreign banks are increasingly shrinking their presence in the country but their India footprint tells only one part of the story. To track their business exposure to the country, *Business Standard* also looked at the India-linked credit and investment exposure they hold outside the country. This is bigger than the loan and investment book in India.

While interest earnings are the mainstay, the banks are also active in derivatives and treasury operations, adding substantially to their other income. Major developments:

- In May 2016, HSBC scaled down its retail presence in India — from 50 branches across 29 cities to 26 branches across 14 cities. This was in line with changes in customer behaviour as they increasingly used digital channels for transactions.
- Deutsche Bank put about ₹2,700 crore into India operations in August 2020 to support business growth, including retail.


HOW DO INCOME AND EXPENDITURE STACK UP

	2019	2020
Income (₹ cr)	69,901	83,273
Other income (₹ cr)	14,332	16,550
Expenditure (₹ cr)	55,393	67,043
Operating profit (₹ cr)	26,728	32,829
Net profit (₹ cr)	14,508	16,180
Net interest income (₹ cr)	31,093	37,863
Net interest margin (%)	3.23	3.26
Return on assets (%)	1.57	1.55
Return on equity (%)	8.77	8.16
CRAR (%)	19.40	17.10

Two foreign banks have set up arms in India. Singapore-based DBS Bank also acquired Lakshmi Vilas Bank (LVB) in December 2020, while State Bank of Mauritius has limited presence.

COMPILED BY ABHJIT LELE & SUBRATA PANDA

INDIA OPERATIONS



CONSOLIDATED BALANCE SHEET



PRIVATISATION PUSH

Centre considers bringing PSBs under Companies Act

Changes are likely to be introduced in the Monsoon Session

NIKUNI DHRI
New Delhi, 16 March

The government is considering bringing public sector banks (PSBs) under the Companies Act to enable the privatisation of two state-owned banks, as announced in the Budget.

The finance ministry is holding discussions to bring legislative amendments, and is considering bringing the two public sector banks (PSBs) out of the purview of Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1970, and the Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Act, 1980.

This would lead to such banks being brought under the Banking Regulation Act and Companies Act, and

would also eliminate the need to separately amend limits for private and foreign ownership, voting rights, etc.

A final decision, however, is yet to be taken. The legislative changes are likely to be introduced in the Monsoon Session of Parliament, an official said.

"The government will have to remove special provisions such as appointment of directors and ownership in the Bank Nationalisation Act to bring PSBs on a par with private banks," said D K Mittal, former financial services secretary.


The government can also individually exempt the PSBs, that are to be privatised, from the two Bank Nationalisation Acts. This will bring such lenders under Banking Regulation Act, and

make them companies, Mittal said.

Simultaneously, the government is working on short-listing the banks that will be privatised, the official said. In the Union Budget 2021-22, Finance Minister Nirmala Sitharaman announced privatisation of two PSBs besides IDBI Bank.

"The legislative amendments, she had said, would be introduced in the Budget session. However, the Parliament session was curtailed owing to the spread of Covid-19, which led to the delay. The legislation would be moved in the next session. Privatisation under the Companies Act will aid the privatisation process, said Divakar Vijayasarathy, managing partner at DVS Advisors LLP.

Forex reserves rise by \$4.34 bn to \$581.21 bn



The foreign exchange reserves surged by \$4.34 billion to \$581.21 billion in the week ended April 9, according to the latest RBI data.

How headline number won the debate on inflation targeting

SHRIMI CHOUDHARY
New Delhi, 16 April

Which to make the benchmark inflation rate — the core retail figure or the headline number — was the subject of considerable cut and thrust before the government threw in its lot with the latter as the reference for the central bank's inflation targeting policy.

Both the Reserve Bank of India (RBI) and the finance ministry had deliberated on making the core retail figure the benchmark for inflation targeting. However, they chose headline inflation because it worked well in the previous five years.

Core inflation refers to inflation with price rise in fuels and food items left. The headline inflation refers to overall price rise.

"It would have been better to target core inflation in the new framework. However, they did not want to change. There is rationale in both," said a key official in the finance ministry.

The finance ministry decided to keep the retail inflation target at 4 per cent, five or take 2 per cent, from the current financial year — the same as the case in the previous five years.

Many economists say core inflation would either be the main inflation target or kept as an additional target.

Former chief statistician Pronab Sen said the current framework was fine.

"I don't want headline inflation to be the only target in a country like India. I would prefer a second target, which would be core inflation," he said.

Sen, who is now India's programme director for the International Growth Centre (IGC), said core inflation should be targeted at 3 per cent, plus or minus 1 per cent.

"When you have monsoon failure,

GOING HEAD TO HEAD

	CPI Inflation rate in %	Core CPI Inflation rate in %
Apr '20	7.72	NA
May	6.27	NA
Jun	6.23	5.3
Jul	6.73	5.5
Aug	6.76	5.6
Sep	7.27	5.5
Oct	7.61	5.7
Nov	6.93	5.7
Dec	4.59	5.5
Jan '21	4.06	5.5
Feb	5.09	5.7
Mar	5.52	NA

Note: Core numbers for April and May 2020 are not available due to Covid-induced lockdown. Source: Reserve Bank of India website. *NA: Not available.

taking decisions on the basis of headline inflation would be wrong because monsoon failure is a contractionary event. If on top of that if you add further contractionary interest rates, you are becoming pro-cyclical, while you need counter-cyclical policies during such times," he said.

If food prices are rising because income distribution has improved, then you need to ensure that it should follow a given time. It should be left to the Monetary Policy Committee (of the RBI) to decide on this. It should not have its hands tied by the law, Sen said.

Earlier, the RBI had come up in support of the existing inflation target,

saying that any further loosening would undermine the central bank's ability to frame monetary policies.

"The current numerical framework for defining price stability is an inflation target of 4 per cent with a +2 per cent tolerance band. It is appropriate for the next five years," the Reserve Bank had said in a report released in February.

Interest rates on small savings

These have to be market-determined because otherwise the government will have to provide subsidy, which does not make sense, the official said.

"We compare ourselves with advanced economies on many matters. In advanced economies such as the US, the rate of fixed deposits is nothing. The same is the case in Europe, Japan, etc. Overall in the past 25 years, there has been a decline in interest rates across the globe, so in the market economy you have to expect market price," he said.

The ministry had earlier lowered interest rates on small savings, but reversed the move a day later, calling it an "oversight".

GDP projections

The official said there would not be any change in projection of 11.5 per cent economic growth for the current financial year. It was done by the Economic Survey 2020-21. "This is not a change in the revised projections by the IMF and the OECD," he said.

The IMF has projected India's economy to grow 12.5 per cent and OECD 11.7 per cent over the 2021-22 financial year. The second advance estimates for the fourth quarter of the previous financial year, the official said, gross value added (GVA) was abetter measure than GDP, because the latter was GVA plus taxes on subsidy.

GATEWAY DISTRIKAPARKS LIMITED
Regd. Office: Sector 5, Dongregi, Tal. Uran, Dist. Raigad, Nav Mumbai - 401 707
CIN: L74999MH1994PLC16242
Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538
Email: investor@gateway-distriparks.com Website: www.gateway-distriparks.com

NOTICE
NOTICE is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 17th April 2021, at 11:00 AM, at the following venue:

1. Approval of the Audited financial results for the quarterly year ended 31st March 2021.
2. Payment of First Interim Dividend for the FY 2021-22 to the shareholders. The Record date for the First Interim Dividend, if declared, will be Wednesday, 5th May 2021.

Place: Mumbai
Date: 16 April 2021

For GATEWAY DISTRIKAPARKS LIMITED
Venu Nar Company Secretary

pnb Housing Finance Limited
Ghar Ki Baat
Regd. Office: 99 Floor, Ashish Bhawan, 22, G. G. Marg, New Delhi-110001
Phone: 011-23443333, Email: bhaskar.services@pnbhousing.com, Website: www.pnbhousing.com
CIN: NO. L26320DL1991PLC00255

NOTICE OF BOARD MEETING
Pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, April 22, 2021, to inter alia, consider and give effect to the proposed Annual Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and year ended March 31, 2021 and to consider the recommendation of dividend, if any, for the financial year 2020-21. This said information is also available on the Company's website at www.pnbhousing.com and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For PNB Housing Finance Limited
Sd/- Sanjay Jain Company Secretary and Head Compliance

Place : New Delhi
Date : 16-04-2021

Mutual Funds
Aditya Birla Sun Life Mutual Fund

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Centre, Tower 1, 17th Floor, Upper Vile Parle Road, Mumbai 400 017, Tel: +91 22 6622 1100, Fax: +91 22 6622 1111, CIN: L26320MH1991PLC00255

Record Date for Distribution
NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Thursday, April 22, 2021*, as the Record Date for declaration of distribution subject to availability of distributable surplus on the Record Date, in the following scheme:

Name of the Scheme	Plans/Option	Quantum of Distribution per unit # on face value of ₹ 10/- per unit	NAV as on April 15, 2021 (₹)
Aditya Birla Sun Life Fixed Term Plan Series PH (A Close ended Income Scheme)	Regular Plan - Quarterly IDCW	The entire distributable surplus at the time of maturity^ shall be distributed.	10.7752
	Direct Plan - Quarterly IDCW		10.7937

The NAV of the scheme, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

*As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day. ^Maturity of the said scheme is April 22, 2021.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said scheme as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)
Sd/-
Authorised Signatory

Date : April 16, 2021
Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

नकोय राजकारण, हवे आश्वासक वातावरण!

राजधानी मुंबई

मुणालिनी नानिवडेकर

राज्यातील जनता आजारी तडफडा असताना नेते राजकारणात गुंग आहेत. सकाळी उठल्यापासून नेते दुगाण्या झाडापुला सुवात करतात. रण्यतले नेते केंद्रावर बोलतात, मंदत मागणे हा जन्मसिद्ध हुकूम असल्याची विधाने शिरा ताणून केली जातात आणि मग केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना कंठ फुटतात. प्रत्युत्तरासाठी दिल्लीतून तोणा धडधडू लागतात. पंढरपूर पोतनिवडणुकीत सरकार चालवण्या-वाचवण्याची आव्हाने-प्रतिआव्हाने दिली जातात. वेळोवेळी राजकारणाचा नसून तो एकत्र प्रयत्नांचा आहे याचा सोयीस्कर विचार रण्यतःच नेत्यांना पडला आहे.

लक्षांची गरज किती असेल हे केंद्राला कदाचित कळले नसावे किंवा भारतात तयार झालेली लस टोचली जावी असा आत्मनिर्भरतेकडे नेणारा मार्ग चोखाळला जाण्याची इच्छा तीव्र असावी. महाराष्ट्रातल्या आघाडीच्या नेत्यांना ते कळत असावे. राज्याच्या पुढेच्या खंड पडण्याची परिस्थिती तयार होताच त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहीर ओरड सुरू केली. हे टाळता आले असते. केंद्रालाही 'हामफिन'सारख्या संस्था लस तयार करू शकतात हे किती उशीरा कळवे?

११ दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पट होते आहे. दररोज साधनांचा अभाव वाढतो आहे. मुळधर्मोत्तरे उद्वेग टाकते डिसेंबर-जानेवारीतच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकेल, असे भाकीत करत होते. अंदाज त्यांनी अचूक केला होता. पुढची पायरी असे मुकाबला करणारी यंत्रणा तयार करणे, अशा वेळी हितचिंतक, मित्रांचे सल्ले घ्यावेचे असतातच; पण टीकाकारांना समवेत घेणेही महत्त्वाचे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवून घेता आले असते. सर्वांशी सल्लामसलत करून एकत्रित धोरण ठरवता आले असते.

भाजपचा विरोध मोडून काढता आला असता अन् केंद्राकडून निधी आणण्याच्या मोहिमेचे पालकच सोपवून देता आले असते. पण दिलेले खरे-खोटे वचन आजही मुख्यमंत्री विसरायला तयार नसतील, तर तोंडचा घास हिताला गेलेले माजी कसे विसरतील? उभय बाजू परिस्थितीचे भान सोडून बोलत बसल्या. सामान्य माणसाचे रुग्णालय शोधण्याची धाकपळ सुरू असताना नेते मात्र केवळ राजकारणात रमतात, असे चित्र तयार झाले.



निबंध जारी झाल्यानंतर रेल्वे स्थानकावर परंपरागत कामगारानी गर्दी केली.

फुकाचे वाद कशाळा?

नितीन गडकरींनी पुढाकार घेत औषधे मागवली, हजार व्हॉटसेट तयार करवले. आश्वासक दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जतलेले केंद्रात कोण अन् रण्यत कोण याचे सोपयसुक नसते, त्यांना उपचार हवे असतात. चार-पाच दिवसांच्या बैठकांनंतर महाराष्ट्रात संचारबंदी करावची निश्चित झाले. फट मिळताच समाजातल्या कुणाकुणाला काय काय पकडने दिले

केंद्र आणि राज्याचे एकत्रितपणे करावयाचे आहे, हे लक्षात घेत सामोपचाराची विधाने केली आहेत.

केंद्र आणि राज्यात दररोज टणकार सुरू असतील तर यंत्रणाही घ्यायचा तो बोसो घेत. संचारबंदी नावाने सुरू झालेल्या या दुसऱ्या लॉकडाऊनचा रस्त्यारस्त्यावर गेले दोन दिवस खून होत आहे. आजाराचे, सार्थीच्या तोंडचे भान नसलेली जनता मन-पुतणे हिंडत होती. राजकारण्यांना निवडणुकांचे

कौतुक तसे जनतेला विवाहसोहय्यांचे, उत्सवांचे. यात्रा-जत्रा, पब-डिस्को लनसमंगर सध्या आनंदाचा नव्हे तर संसर्गाचा फैलाव करीत असल्याचे भान विसरलेली जनता आज सरकारचे ऐकतच नाहीये. मुख्यमंत्री परोपरीने आवाहन करताहेत; पण लक्षात घेतणे कोण?

गेल्या लॉकडाऊनमध्ये ठिकठिकाणी पोलिस छावण्या टाकून बसले होते, या वेळी ते गैरहजर आहेत. वाडे प्रकणात गेलेली प्रतिष्ठा कमावण्यासाठी, दलचे मनोबल उंचावण्यासाठी कार्यकारी महासंचालक संजय पांडे आणि मुंबई वेळी हेमंत नगराळे यांना प्रयत्नांची पराक्राण करणे पण वेळी ग्राह्यचाराला चालना देणाऱ्या वाहतूक पत्रव्याया या वेळी रद्द करण्यात आल्या आहेत, पण आरोपे जणव्यांचे काय? गेले सव्हा वर्ष डॅक्ट, परिचारिका, आरोग्यसेवक उभे आहेत. निवृत्तींनी लक्षात घेतल्या जावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सकारी रुग्णालयांतले निवासी डॉक्टर अडक्या बांडीचा पार उबलाहेत. प्रत्येकजण मागणी पुढे रेटतोय. नफेखोरीचा आरोप झेलायती खासगी रुग्णालये महाराष्ट्रात आरोग्यव्यवस्थेचा डोळारा सांभाळतात. आज ही प्राणदायी रुग्णालये प्राणवायूच्या शोधात आहेत. भविष्यातील आव्हाने सोडवण्यासाठी आता ती सर्व संबंधित एकत्र येतील?

शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबवले

शाळेला न्यायालयाचे खडे बोल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : शाळेचे शुल्क न भरल्यावरून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबविण्याच्या सीबीएसई शाळेला आज मुंबई उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. पालक शिक्षकांच्या वादात मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होतं काय, मागुसकीच्या दृष्टिकोनातून वागायला हवे, असे न्यायालयाने सुनावले असून

ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

नवी मुंबईतील एम्पायरियन या सीबीएसई शाळेच्या विरोधात पालकांनी याचिका केली आहे. शाळेकडून नियमित वार्षिक शुल्कासह देखभाल खर्च म्हणून ३० हजार रुपये घेण्यात येतात. ही रक्कम जमा केली नाही या कारणांमुळे सहावी आणि आठवीच्या दोन विद्यार्थ्यांना एप्रिलपासून ऑनलाईन वगात बसण्यासाठी मनाई करण्यात आली.

सुमारे ५० हून अधिक विद्यार्थ्यांना अशांनी मनाई केल्याचा दावा यात केला आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासकीय संस्था कायद्यानुसार पालकांनी याला विरोध केला आहे. याचिकेवर आज न्या. एस

सी गुणे आणि न्या. अभय अहजा यांच्या खंडपीठपुढे सुनावणी झाली.

याचिकादारांच्या आरोपांचे शाळेकडून खंडन करण्यात आले. एकूण दीड लाख शुल्क असताना केवळ तीस हजार रुपये शुल्क जमाकेले आहेत. पालकांना याची वेळोवेळी कल्पना दिली होती. पण फि न भरल्यामुळे शिक्षण थांबवले, असे शाळेच्या वतीने एड शरण जातयाना यानी सांगितले. मात्र आम्ही एक धनादेश आणि अर्ज दिला होता. पण शाळेचे मान्य केला

निवडणूक आयोगाचे प्रचारार निर्बंध

नवी दिल्ली, ता. १६ (वृत्तसेवा) : पश्चिम बंगालमधील रणधुमाळीत कोरोनाला शक्य तेवढे रोखता यावे या उद्देशाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार प्रचाराराची वेळ रात्री दहापेवजी तीन तास आधी म्हणजे सायंकाळी सात वाजता संपविण्यात यावेत असे स्पष्ट केले होते.

८२ हजार फेरीवाल्यांच्या आर्थिक मदतीचे काय?

सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १६ : कडक निर्बंध लागू करताना फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र, ही योजना फक्त अधिकृत फेरीवाल्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

चे पत्र असूनही 'सांची प्रवास मनाई'

मुंबई, ता. १६ : रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेच्या सामग्रीची वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्याला अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल प्रवास करण्याची मुभा असल्याचे पत्र दिले होते. मात्र, या पत्राची लोहमार्ग पोलिसकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेता, प्रवास करण्यास मनाज्व केलं आहे. शुक्रवारी (ता. १६) रोजी सीएम्पटीएटी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

जैनधर्मियांना उपवासाचे जिन्नस पोहोचविण्यास परवानगी

मुंबई, ता. १६ : जैन समाजातील 'आर्यविल ओली' तस सणासाठी मुंबईमधील ५५ जैन मंदिरांना स्वयंसेवक नेमून उपवासाचे जिन्नस भाविकांना पोहोचविण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाविकांना मंदिरात जाता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

शिधावाटप दुकाने आता बारा तास सुरू

मुंबई, ता. १६ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव्याचा पारवर्षीय संघर्ष रण्यत प्रविष्टावक उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे गरीब व गरजू शिधापत्रिकाधारक अन्नधान्यापासून वंचित राहू नये म्हणून मुंबई व ठाणे शिधावाटप संघेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ यावेळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रणजित सिन्हा यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली, ता. १६ : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राजीव सिन्हा (वय ६८) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी राहते निधन झाले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल काल रात्री पाहिष्टिह आला होता, असे अधिकार्यांनी सांगितले. सिन्हा हे बिहार केडरचे १९७४ च्या तुडकीचे अधिकारी होते. त्यांनी २०१२ मध्ये 'सांबोआय' प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली होती. यापूर्वी त्यांनी प्रमुख-रिसेट सीमा पोलिस दलचे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. पोलिस सेवेतील चार दशकांच्या कारकिर्दीत रेल्वे संरक्षण दलत त्यांनी पाटणा आणि दिल्ली येथे सीबीआयमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले होते. कर्तव्यनिष्ठ सेवेसाठीचे पोलिस पदक तसेच प्रतिष्ठित राष्ट्रपती पोलिस पदक अशा अनेक पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आले होते.

'आनंद सरी'चा सांगावा

फरकानुसार १८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागर यांमध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार आहे. १९६१ ते २०१० कालखंडात देशाची मान्सून प्रवासोची सरासरी ८८ सेंटिमीटर म्हणजेच ८८० मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या १६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंद्याचा मान्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने पहिल्या टप्प्यात जाहीर अंदाजामध्ये १०० टक्के, तर जुलैमध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजामध्ये १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रायश्चात सरासरीपेक्षा १०९ टक्के (अधिक ९ टक्के) पाऊस पडला होता.

रुग्णसंख्या उच्चांकी पातळीवर

डॉ. हर्षवर्धन पुढील काही दिवस राज्याच्या आरोग्य मंत्र्यांशी व मुख्य सचिवांशी सासत्याने संपर्कात राहणार आहेत. त्याचबरोबर ते देशातील विविध आरोग्य सेवांच्या मुख्यालयांत जाऊनही पाहणी करतील. हर्षवर्धन म्हणाले की, २०२० च्या तुलनेत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आपल्या देशातील डॉक्टरांकडे आता पूर्वीपेक्षा १०० टक्के जास्त अनुभवही आहे. केंद्र सरकारकडे पुरेसे व्हॅटनेलेट उपलब्ध असल्याचा दावा करून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, 'देशातील कोणत्याही रुग्णालयात व्हॅटनेलेटची

स्वतंत्र वॉई तयार करा

डॉ. हर्षवर्धन यांनी सूचना केली की, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व सार्वजनिक उद्योगांच्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालये किंवा स्वतंत्र वॉई तयार करावेत. या नव्या कोविड रुग्णालयांचा प्रवेश मार्ग वेगळा असावा व रुग्णांची विविध काळजी घेण्याची सुविधाही तेथे असावी.

स्वतंत्र वॉई तयार करा

डॉ. हर्षवर्धन यांनी सूचना केली की, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील व सार्वजनिक उद्योगांच्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांसाठी वेगळी रुग्णालये किंवा स्वतंत्र वॉई तयार करावेत. या नव्या कोविड रुग्णालयांचा प्रवेश मार्ग वेगळा असावा व रुग्णांची विविध काळजी घेण्याची सुविधाही तेथे असावी.